

ज्ञानभाषा मराठी

अनुराधा मोहनी



भाषेची घडण कशी
होते, बोलीभाषा,
प्रमाणभाषा, ज्ञानभाषा
यात काय फरक आहे हे
स्पष्ट करत ज्ञानभाषेची
घडण कशी होते याचं
मर्म या लेखात उलगडून
दाखवलेलं आहे.
शिक्षणमाध्यम आणि
ज्ञानभाषा यांचं नातं,
मराठी ही ज्ञानभाषा
होण्याची गरज,
त्यासाठी झालेले प्रयत्न,
त्याबाबतची उदासीनता
याचा लेखाजोखा
मांडणारा हा
विचारप्रवर्तक लेख.

ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विचार करताना प्रथम बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांतील फरक समजून घ्यावा लागेल. बोली ही मुख्यतः बोलण्यासाठी असते. घरीदारी बोलती जाते. लहानशा किंवा मर्यादित प्रदेशामध्ये ती बोलली जाते. साध्यासुध्या दैनंदिन गरजांसाठी, तात्कालिक भावनांसाठी तिचा प्रयोग केला जातो. प्रमाणभाषा ही मुख्यतः लेखनासाठी असते. ती अधिक व्यापक प्रदेशात बोलती जाते, किंवा वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांनी परस्परांशी बोलण्यासाठी तिचा वापर केला जातो. प्रमाणभाषा ही लिहिण्याची भाषा असल्यामुळे आणि चिन्हांवरून समजून घ्यायची असल्यामुळे तिचे व्याकरण काटेकोरपणे रचावे लागते. तिची शब्दसंपत्ती जास्त असते. टिकाऊ विचारांची नोंद करून ठेवण्यासाठी, नियम वा कायदे लिहिण्यासाठी, अक्षर वाड्यमयाची निर्मिती करण्यासाठी ती वापरली जाते, त्यामुळे ती स्थलकालनिरपेक्ष आणि निश्चितार्थक असावी लागते. बोलीभाषेप्रमाणे दर बारा कोसांवर ती बदलत नाही.

भाषा आणि परिभाषा

ही प्रमाणभाषा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शिरकाव करते तेव्हा ती देखील वेगवेगळी रूपे धारण

करते. जसे की, राजकीय डावपेच लढवताना वापरावयाची भाषा वेगळी, प्रशासनिक कारभाराची भाषा निराळी, क्रीडामैदानावरील भाषा निराळी, (ही बहुधा खुणांची भाषा असते, परंतु खेळ पाहून शकणाऱ्यांना त्या खेळाचा वा सामन्याचा आस्वाद घेता यावा यासाठी देखील एक वेगळी भाषा वापरली जाते). न्यायालयात वा न्यायिक कारभारात वापरायाची भाषा निराळी, याप्रमाणे. ह्या सर्व भाषा म्हणजे एकाच प्रमाण भाषेची वेगवेगळी रूपे आहेत असे जे वर म्हटले आहे, त्याचे आता स्पष्टीकरण करू. मराठी भाषेच्या संदर्भात बोलताना ते असे करता येईल की वरील सर्व भाषांमध्ये एकाच प्रकारची रचना, समान क्रियापदे व त्यांची समान रूपे वापरली जातात. मात्र प्रत्येक ठिकाणी वापरले जाणारे शब्द वा वाक्प्रयोग निराळे असतात. षट्कार ठोकणे, त्रिफळा उडणे, धावचीत होणे हे क्रिकेटमध्ये तर पाटी बसणे हा हुतुतूमधील वाक्प्रयोग. खटला भरणे, दावा दाखल करणे, उकसानभरपाई मागणे, आपसमेल घालणे, दोन्ही शिक्षा एका वेळेस भोगणे, नगरपालिका घटित करणे, विधिग्राह्य असणे, साक्षीपुरावा देणे हे न्याययंत्रणेतील, तर टिप्पणी लिहिणे, पदोन्नती देणे, रजा टाकणे (मागणे), शिस्तभंगाची कारवाई करणे, बडतर्फ करणे हे प्रशासनिक भाषेमधील वाक्प्रयोग होत.

语
भाषा
भाषा
لغة
ମାର୍ଗିତ୍ରୀ ଧ୍ୱନି
भाषा Language

Languageभाषा

મારી જીવનભાષા

રીતીને અપાર કષ્ટ ઘેતલ્યાવર, બરાચ કાળ ઉલટલ્યાનંતર એખાદા શાસ્ત્રાચા ડોલારા ઉભા રહતો.

હ્યામધ્યે વિચારાંચે વ અભિવ્યક્તિચેહી સાધન અસતે ભાષા. શાસ્ત્રનિર્મિતીચ્યા પ્રત્યેક ટપ્પાવર ભાષેચી અપાર ગરજ ભાસતે. વિવિધ અર્થચ્છાટાંની સંપત્તિ અસલેલે વિશાળ શબ્દભાંડાર તર ત્યાલા લાગતેચ, પરંતુ ભાષેલા દિલેલે એખાદે વિશિષ્ટ બલણ કિંવા શૈલી હ્યાંચીહી ગરજ ભાસતે. એખાદા શાસ્ત્રાચી ભાષા જેવઢી સુઘડ કિંવા બાંધેસૂદ અસેલ, તેવઢી ત્યાતીલ જ્ઞાનરચના પક્કી, ચિરેબંદી હોતે. વરીલ વિવેચનાવરુન હે સ્પષ્ટ હોઈલ કી સ્વતંત્રપણે વિચાર કરણાચ્યાંના વ ભાષેચા નાવીન્યપૂર્ણ વાપર કરણાચ્યાંનાચ જ્ઞાનાચી રચના કરતા યેતે. અસે કરણાચ્યા સમાજાંમધ્યે નવનવીન શાસ્ત્રાંચા ઉદ્ય હોતો. નવનવીન શોધ લાગતાત.

હી જ્ઞાનાચી રચના જ્યા ભાષેત કેલી જાતે, તિલા જ્ઞાનભાષા અસે મહણતાત.

વરીલ સર્વ ઉદાહરણાંમધ્યે કરણે, હોળે, દેણે, ઘેણે હી સર્વ ક્રિયાપદેચ અસલી, તરી ત્યાંચ્યા અગોદર આલેલે શબ્દ માત્ર પિંન આહेत. હ્યાંનાચ ત્યા-ત્યા વિષયાંતીલ પારિભાષિક શબ્દ કિંવા પારિભાષિક સંજ્ઞા અસે મહણતાત. હે શબ્દ મહણજે પ્રત્યેક વિષયાંતીલ મૂલભૂત વા પ્રગત સંકલ્પનાંના દિલેલી નામે અસૂન તે જાણીવપૂર્વક ઘડકલેલે આણિ નિશ્ચિતાર્થવાચક અસતાત. હે પારિભાષિક શબ્દ મહણજે પ્રમાણભાષેતીલ મહત્વાચે ઘટક હોત.

આદિમ સમાજામધ્યે નિસર્ગાતૂન એકલેલ્યા ધ્વનીંચ્યા આધારાવર વસ્તુના નાવે દિલી ગેલી. હલ્લુહલ્લુ ત્યાત ઇતરહી સંજ્ઞાંચી ભર પડલી. આપલ્યા ઇચ્છા, માગણ્યા, નિરોપ ઇત્યાદીસાઠી જુજબી ભાષા વ ક્રિયાપદેહી તયાર ઝાલી. ઉદા. કરણે હે ક્રિયાપદ કર (હાત) વરુન આલે. કારણ ભાષેચ્યા સુરૂવાતીચ્યા કાળાત બહુતેક ક્રિયા હતાનેચ કેલ્યા જાત. નંતર જસજશી સમાજાચી વ્યામિશ્રતા વ વ્યવહારાંચી ગુંતાગુંત વાઢત ગેલી, તસતશી અધિક પરિષ્કૃત ભાષેચી ગરજ ભાસલી અસણાર. ત્યાતૂન પ્રથમ એક પ્રમાણભાષા તયાર હોऊન ત્યાત નવનવીન શબ્દાંચી ભર પડત ગેલી. ત્યાચ્યાહી પુઢે નવીન સંકલ્પનાંચી ભર પડુન ત્યાંના મુદ્દામ તયાર કેલેલ્યા સંજ્ઞા દેણ્યાત આલ્યા. અશા રીતીને એકા પ્રમાણભાષેત વિભિન્ન ક્ષેત્રાંત વાપરાવયાચ્યા વિભિન્ન પરિભાષા તયાર ઝાલ્યા.

ભાષા આણિ જ્ઞાનભાષા

જ્ઞાનભાષા હા પ્રમાણભાષેચા આણખી ઉન્નત અસા આવિષ્કાર આહે. જ્ઞાનભાષા મહણજે શાસ્ત્રાંચી ભાષા. હી જ્ઞાનભાષા કશી તયાર હોતે, તે આતા બધૂ. કુરુલ્યાહી શાસ્ત્રાચા, મહણજે માનવી જીવનાશી સંબંધિત અશા કુરુલ્યાહી અંગાચા વિચાર હા અર્થાત ભાષેમધૂનચ કેલા જાતો. મગ તી ભાષા ઇંગ્રેજી અસો, ફ્રેંચ અસો, સંસ્કૃત અસો વા ચિની. ત્યા ભાષેત પ્રથમ ત્યા વિષયાચી વ્યાખ્યા કરુન કોણત્યા અંગાચા અભ્યાસ કરાવયાચા,

હે નિશ્ચિત કેલે જાતે. ઉદા. એકમેકાંશી સામાજિક સંબંધ ઠેવણાંચા વા અસણાંચા વ્યક્તીંચ્યા સમૂહાલા સમાજ અસે મહણતાત. આણિ ત્યાસંબંધીચ્યા શાસ્ત્રાલા સમાજશાસ્ત્ર માનવ વ અન્ય પ્રાણ્યાંચયા વર્તનાંચયા શાસ્ત્રાલા માનસશાસ્ત્ર અસે મહણતાત. તર અશી વ્યાખ્યા કેલ્યાનંતર, જ્યાંચ્યા મદતીને તો વિચાર પુઢે ન્યાયચા અસેલ, ત્યા સંકલ્પના નિશ્ચિત કરુન ત્યાંના કાહી નવી નાવે દિલી જાતાત. હી ઝાલી ત્યા શાસ્ત્રાચી પરિભાષા. ત્યાનંતર વિવિધ પ્રકારચે પ્રયોગ કરણે, સર્વેક્ષણે ઘેણે, ત્યાંચ્યા પરિણામાંવર પ્રક્રિયા કરણે, નિષ્કર્ષ કાઢણે, સિદ્ધાંત માંડણે, વિભિન્ન કસોટ્યાંવર તે પડતાળુન પાહણે, ચુકીચે ઠરલ્યાસ પુન્હા નવ્યાને માંડણે, પુન્હા તપાસૂન પાહણે યામધૂન ત્યા શાસ્ત્રાચી પ્રગતી હોત જાતે. હી વાટ ખાચખલ્યાંચી, ચઢતારાંચી અસતે. અનેક મુદ્દાંચે ખંડન-મંડન હોતે. અભ્યાસકાંચે વાદ ઝડતાત. ‘વાદે વાદે જાયતે તત્ત્વબોધઃ।’ અશા





ज्ञानाची रचना ही ती करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या भाषेत - जर ती भाषा पुरेशी समृद्ध असेल तरच - केली जाते हे आपण पाहिले. उदा. आयुर्वेदिक उपचारपद्धती आणि औषधनिर्मितीचे शास्त्र संस्कृतात रचले गेले. मुद्रणाचे शास्त्र गटेनबर्गच्या जर्मनमध्ये तर विमाने उडविण्याचे राइट बंधूंच्या इंग्लिशमध्ये. मद्यनिर्मितीचे कदाचित फ्रेंचमध्ये रचले गेले असेल. ही आहेत उपयोजित शास्त्रे. मूलभूत शास्त्रांचा विचार केला तर आज आपल्याला आवश्यक वाटणारी सर्वच शास्त्रे, मग ती विज्ञानातील असो वा मानविकीतील, ती पाश्चात्य देशांमध्ये विकसित झाली आणि इंग्लिश भाषेत आपल्याकडे आली. इतकेच काय, शास्त्रांची रचना करण्याची पद्धत, प्रयोगातून जास्तीत जास्त अचूक निष्कर्ष काढण्याची पद्धत, इतिहासाची साधने जतन करण्याची पद्धत, शब्दकोश तयार करण्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या अचूक नोंदी ठेवण्याची अशा अनेक पद्धतीही, युरोप वा त्यातूनही मुख्यतः इंग्लंडमधूनच आपल्याकडे आल्या.

इंग्रजी वैशिक भाषा?

हे ज्ञान ग्रहण कसे केले जाते, ते आता बघू.

भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर वरील उदाहरणातील व अन्यथाही बहुतांश शास्त्रे, तंत्रे व कला इंग्रजीतूनच शिकण्याचा प्रयत्न आपण करीत आलो आहोत. त्यांना भारतीय संदर्भाची जोड न देता, आपल्या समाजाच्या पायाभूत रचनेचा विचार न करता, आपल्या गरजांची वा संसाधनांची जाणीव न बाळगता आपण ती शास्त्रे जशीच्या तशी उचलण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपण इंग्रजीला वैशिक भाषेचे बिरुद दिले आणि ज्यांच्या कानावर कधी चांगली इंग्रजी पडली नसेल अशा किंवा ज्यांच्या घरी अभ्यास घेऊ शकणारे पालक नाहीत, अशा बिंगर शहरी, निम्नवर्गीय मुलांच्याही माथी इंग्रजी-माध्यम मारले.

गेल्या पंचवीस वर्षात इंग्रजी माध्यमाचे स्तोम एवढे वाढवूनसुद्धा आपल्या देशातील पाच ते सात टक्के लोकसंख्याच इंग्रजी जाणणारी आहे ह्यावरून इंग्रजी शिकण्याचे व शिकवण्याचे प्रयत्न कसे फोल गेले आहेत ह्याची कल्पना येईल. ज्ञान ज्या भाषेत रचले गेले, तीमधूनच ते ग्रहण केले पाहिजे हा एक अतार्किक आग्रह आहे. ह्या आग्रहामुळे ज्ञानाचा दर्जा खालावून तो माहितीच्या स्तरावर

आला. न समजता घोकंपटी करण्याची पद्धत सुरु झाली आणि ज्ञानार्जनाला पोपटपंचीचे स्वरूप आले.

वास्तविक आपल्या भाषेत स्वतंत्रपणे विचार करणे, आपल्याला उपयुक्त ठरेल अशा, आपल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत अशा ज्ञानाची आपल्या भाषेत रचना करणे आणि आपल्याच भाषेतून ते ग्रहण करणे हा ज्ञानार्जनाचा सर्वोत्कृष्ट मार्ग होय. ह्या ईप्सिटापासून आपण अद्याप बरेच दूर आहोत. मातृभाषेतून शिक्षण ही घोषणा आपल्याकडे ही दिली जाते, परंतु ह्या बाबतीतली आपली मजल अनुवादित विषय-साहित्य आणि इंग्रजीतून मराठीत आणलेली परिभाषा येथर्पर्यंतच मर्यादित आहे. अर्थात इंग्रजीतून घोकंपटी करण्यापेक्षा हे पुष्कळच चांगले आहे. काही वेळा असेच करावेही लागते, पण ते तरी आपण नीट साध्य केले का?

मराठीतील परिभाषा निर्मितीचे कार्य

एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर लगोलग जुलै महिन्यात भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. राज्यकारभारासाठी आवश्यक असलेली मराठी भाषा तेथे घडविण्यात आली. मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा देण्यासाठी उपयुक्त अशी साधने म्हणून चौतीस परिभाषा कोश व अकरा इतर पुस्तके अशी एकूण ४५ प्रकाशने करण्यात आली. त्यांमध्ये वैद्यक शास्त्रावरचे पाच (Anatomy, Physiology, Medicine, Forensic Medicine, Pharmacy), अभियांत्रिकीचे तीन (Civil, Mechanical, Electrical), मानविकी शास्त्रांचे (मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र इ.) सुमारे दहा व अन्य कोश ह्यांचा समावेश आहे. ह्या कोशांनी मराठीला केवळ शब्दसंपदाच नव्हे तर शब्द घडविण्याची शैलीसुद्धा बहाल केली. ह्या

कोशसंपदेचा मेरुमणी शोभणाऱ्या शासन व्यवहार कोशाने तर नव्या मनूतील मराठी युगाची पायाभरणीच केली आहे. महाराष्ट्र शासनाने भाषा सल्लागार मंडळ नावाचा उच्चस्तरीय गट नियुक्त करून व त्याच्या अंतर्गत विभिन्न विषयांच्या उपसमित्या तयार करून हे संपूर्ण कोशवाड्मय सिद्ध केले.



मराठीतील आद्य कोशकार य. रा. दाते ह्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. वि. भि. कोलते, प्रा. गं. बा. सरदार, मोहन शहाणे इत्यादी भाषाकोविदांकडून ही परिभाषा निर्मिती करून घेतली.

Pattern - आकृतिबंध

Patriarch - कुलपिता

Compassion - अनुकंपा

Co-parcener - सहदायाद

Plaster - पटलेप

Indemnity - शिक्षामोचन

Per se - स्वयमेव

Racket - कूटचक्र

इत्यादी पर्यायवाची शब्द त्या परिभाषेच्या अर्थवत्तेची, नेमक्या सुट्सुटीतपणाची ग्वाही देतील.

ज्ञानभाषा मराठीची सद्यस्थिती

मात्र इतके थोर कार्य करूनही, ते लोकांपर्यंत पोहोचविण्यात सरकारला दारुण अपयश आले आहे. इतर तरी कोण हे करू शकणार होते? परिभाषा निर्मितीची जबाबदारी भाषा संचालनालयावर असली, तरी परिभाषेच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी कुठल्याच मंडळाकडे नेमून देण्यात आली नाही. परिभाषा कोशांची जाहिरात करण्यात आली नाही. ते फक्त शासकीय ग्रंथागारांमध्येच विक्रीला ठेवण्यात आले, जेथील विक्रीबाबतची अनास्था आणि कामाच्या गैरसोयीच्या वेळा ह्यांच्यामुळे इच्छुक वा माहीतगार माणसालाही ते सहजगत्या खरेदी करता येत नाहीत. आता हे कोश www.bhasha.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असले तरी संगणक-निरक्षर, ग्रामीण, बहुजनसमाजातील शिक्षण घेणारी पहिली पिढी इत्यादींना ते अजून दुष्प्राप्यच आहेत. कहर म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बाल भारती) आणि विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ (जेव्हा अस्तित्वात होते तेव्हा) ह्यांच्यावर शासकीय परिभाषा वापरण्याचे बंधन होते किंवा कसे ह्याबद्दल कोणताही निर्देश आढळत नाही. मुद्रणबाबू परिभाषा कोश पुन्हा छापून घेण्याचे काम भाषा संचालनालयातून अत्यंत मंदगतीने सुरु आहे. त्याच्यावर कोणाचाच वचक नाही. परिभाषा-कोशांच्या अद्यावतीकरणाचे घोडेही असेच पेंड खाते आहे. ह्या कोशामध्ये नवीन शब्दांची भर घालण्याचा अधिकार ज्या भाषा सल्लागार समितीचा असतो, ती मध्ये कित्येक वर्षे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नवीन परिभाषा निर्मितीचे काम ठप्प होते. नवीन विषयांचे

काम हाती घेणे तर दूरच, विद्यमान कोशांचे अद्यावतीकरणही होत नव्हते. दि. २२ जून २०१० रोजी न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती घटित करण्यात आली, त्यासंबंधीच्या शासन निर्णयामध्ये सांगितलेली उद्दिष्ट्ये पुढील प्रमाणे होती.

- भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नवीन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्यावत करणे,

- नवीन कोशांची निर्मिती करणे,
- परिभाषा कोशांचे पुनर्मुद्रण,
- परिभाषेतील अत्यावश्यक परिष्करणे,
- शब्दव्युत्पत्ती,
- मराठी परिभाषिक संज्ञांच्या समस्या सोडविणे

- महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील पंचवीस वर्षांचे मराठी भाषेचे धोरण ठरविणे,

- भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे आणि त्या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे.

परंतु तीन बैठका घेतल्यानंतरच न्या. चपळगावकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पैकी दि. २६ नोव्हेंबर २०१० रोजी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत भाषा सल्लागार समितीच्या अधीनस्त काम करणाऱ्या म्हणून पुढील आठ उपसमित्यांची रचना करण्यात आली होती.

१. मराठी भाषेतील व्यवहार आणि संगणकविषयक उपसमिती

२. शालेय व विद्यापीठ अभ्यासक्रमात मराठी प्रथम व द्वितीय भाषा आणि माध्यमविषयक उपसमिती

३. मराठी भाषेच्या बोली आणि आदिवासी बोर्लीचे शब्दकोश, विशेष पाठ्यपुस्तके तयार करण्याची गरजविषयक उपसमिती

४. अनुवाद केंद्र संकल्पना आणि तयारीविषयक उपसमिती

५. शासनाने तयार केलेल्या विविध शब्दकोशांचे अद्यावतीकरणविषयक

उपसमिती

६. शासकीय विभाग, कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच न्यायसंस्था यांत मराठीचा वापर - अडचणी जाणून घेणे व उपाय सुचविणेविषयक उपसमिती
७. परप्रांतात राहिलेल्या, सीमा भागातील व इतर भागांत राहात असलेल्या मराठी भाषिकांच्या भाषेचे संरक्षण व संवर्धन त्यासाठीची उपाययोजनाविषयक उपसमिती
८. मराठी भाषेची प्रयोगशाळा व संग्रहालय संकल्पना आणि तयारीविषयक उपसमिती

ह्यांपैकी शब्दकोशांचे अद्यावतीकरण विषयक उपसमितीमध्ये संयोजक म्हणून विलास खोले ह्यांचे तर सदस्य म्हणून रामदास डांगे, बाळ फॉडके आणि नीलिमा गुंडी ह्यांची नावे घाटलेली आहेत. इतर तीन स्थाने रिक्त असून त्यातील नावे नंतर निश्चित करण्यात येतील असे नमूद केले आहे. त्यानंतर एप्रिल २०१२ मध्ये अध्यक्षपदी नागनाथ कोतापल्ले ह्यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु कामास काही चैतन्य वा गती प्राप्त झालेली नाही. महिन्यातून एक बैठक व्हावी असे अपेक्षित असताना आजवर समितीच्या तीन बैठका

झाल्या आहेत. उपरोक्त उपसमित्या आता अस्तित्वात वा कार्यरत आहेत किंवा कसे हे सांगता येत नाही. समितीत बाबीस अशासकीय आणि पाच शासकीय असे एकूण सत्तावीस सदस्य आहेत. त्यांच्यापैकी बरेच नामांकित साहित्यकार असले, तरी भाषातज्ज्ञ वा कोशकार नाहीत. थोडक्यात, ही भाषा सल्लागार समिती आजही असून नसल्यागत आहे. भाषा संचालनालयाच्या एकूण ३३ परिभाषा-कोशांपैकी बहुतेक ऐंशीच्या दशकात आणि इतर काही १९९५ ते १७ ह्या काळात प्रकाशित वा पुनर्मुद्रित झाले आहेत.



ह्या जुन्या कोशांचे गढे शासकीय गोदामांचे धन बनून राहिले आहेत. इंग्रजी न जाणणाऱ्या ज्या सामान्य माणसाला ज्ञान मिळावे म्हणून एवढी उठाठेव केली, त्याच्यापर्यंत परिभाषा पोचलीच नाही.

मातृभाषा ज्ञानभाषा परस्परसंबंध

शिक्षण माध्यमाच्या बाबतीत ज्ञानभाषेचा प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा आहे. कारण ज्ञानभाषा म्हणून पद्धतशीरपणे विकसित झाल्याशिवाय कोणत्याही भाषेचा शिक्षण-माध्यम म्हणून उपयोग करता येत नाही. मराठीला जर आपण मनातून व व्यवहारातून ज्ञानभाषेचा दर्जा देणार असलो, तरच आपले मराठी माध्यम सार्थकी लागेल. अन्यथा इंग्रजी माध्यम दुसरीपासून द्यायचे, पहिलीपासून की बालवर्गापासून एवढा फक्त तपशीलाचा भागच सोडवायचा शिळ्हक राहील. कारण, मराठी माध्यम कितव्या वर्गापर्यंत साथ देऊ शकणार? मग उद्या जे द्यावयाचे, ते आजच का नको? असा पालकवर्गाचा सवाल आहे. इंग्रजी माध्यमाच्या बाजूने जनमताचा जबरदस्त रेटा

आहे. दुसरीकडे, न समजणाऱ्या भाषेतून शिकण्याचे बालकांवर प्रचंड दडपण आहे. त्याने त्यांचा शिकण्यातील आनंद हिराबून घेतला आहे. घोकंपटीच्या ह्या काळात स्वतंत्र विचार आणि ज्ञानरचना ह्यांची वानवा आहे. उदा. मोसमी हवामानाच्या आणि कोरडवाहू शेतीच्या ह्या देशात ढागांचे वहन वा लागवड करून हुकमी पाऊस कसा पाडता येईल ह्याबाबत काहीच शास्त्रीय अभ्यास होत नाही. दरिद्री, भुकेंगालांच्या देशासाठी महागड्या निवडणूक पद्धतीला किंवा न्यायदानाच्या लांबलचक प्रक्रियेला काय पर्याय असू शकेल यावर प्रामाणिक, ताचिक वाद झडत नाही. कुठे काही थोडी साधक-बाधक चर्चा झालीच, तर तिला जातीयतेचा वा तसाच कुठलातरी रंग फासून सर्वांना चिडीचूप करून टाकले जाते. वास्तविक मूलगामी विचार आणि मातृभाषा ह्यांचे नाते फार जवळचे आहे, पण आपण दोहोंकडे पाठ फिरवून बसलो आहोत. ह्या सर्वांच्या परिणामी इंग्रजीला पर्याय नसल्याची भावना बोकाळत आहे, आणि इंग्रजी न येणारी मुले झपाट्याने शिक्षण

प्रक्रियेच्या बाहेर फेकली जात आहेत. भाषा आणि समाज ह्यांचा विचार करता असे आढळून येते की मराठीतील अभिव्यक्ती मंदावल्यामुळे ती भाषा दिवसेंदिवस दुर्बल व क्षीण होत आहे. स्वतःच्या भाषेस पारखा झालेला मराठी समाज संस्कृतीसही पारखा होत होत आपले स्वत्व गमावण्याच्या टप्प्यावर येत आहे.

.....परिभाषा निर्मितीचे काम जरी झाले असले, तरी मुख्य प्रश्न स्वतंत्र विचारांचा आणि नवीन ज्ञानरचनेचा आहे.....



अनुराधा मोहनी, शिरपूर, धुळे
मराठी, संस्कृत, जनव्यवस्थापन
विषयात एम.ए., हिंदी राष्ट्रभाषा पंडित.
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य येथून
साहाय्यक संचालकाच्या पदावरून
स्वेच्छानिवृत्ती. 'आजचा सुधारक' ह्या
विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या
मासिकाच्या कार्यकारी संपादक,
संपादकीय साहाय्य गट (मराठी)
राष्ट्रीय अनुवाद मिशनच्या सदस्य.
anumohoni@gmail.com

इंग्रजी ज्ञानणाऱ्यांचे वर्चस्व

२००१ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये फक्त २.३ लाख भारतीयांनी आपली प्रथम भाषा इंग्रजी असल्याचे नमूद केले. म्हणजेच भारतातील फक्त ०.०२ टक्के लोकांची मातृभाषा इंग्रजी आहे. आपली द्वितीय भाषा इंग्रजी सांगणाऱ्यांची संख्या ८.६ कोटी. तर तृतीय भाषा इंग्रजी असल्याचे सांगणाऱ्यांची संख्या ३.९ कोटी होती. यापैकी किती जणांना खरेच चांगल्या प्रकारे इंग्रजी वाचता - लिहिता - बोलता येते याबाबत शंकाच आहे. तरीही हे आकडे खरे असल्याचे मानले तर इंग्रजी येणाऱ्यांची संख्या होते १२-१३ टक्के. बाकी ७८ टक्के लोकांना इंग्रजी येत नाही. आणि देशावर राज्य करणारे, देशाची धोरणे ठरवण्याचे काम करणारे लोक हे मूठभर इंग्रजी येणारे लोक असतात. प्रशासनाचे उच्चस्तरीय काम इंग्रजीमधून होते. उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांचे काम इंग्रजीमध्ये असते. अशा परिस्थितीमध्ये प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये मोठी दरी राहते. सरकारी यंत्रणेच्या मनमानीवर लोकांचा अंकुश राहूच शकत नाही. जनतेची भागीदारी, जनतेचे सशक्तीकरण, पारदर्शिता या सगळ्या संज्ञा अशा परिस्थितीत पोकळच राहतात.

जनगणना, विश्वासघात व दोहरा विभाजन, भारत की भाषाई विडंबना और उसका मुकाबला,
लेखक - सुनील, अनुवाद - अनघा लेले

With Best Compliments From

Anand & Rashmi Sabale

Anand Sabale
Nikash Lawns, Building A1/4,
S. No. - 140/3, Sus Road,
Pashan, Pune - 411021

Best Wishes From

MANAS ENGINEERING CORPORATION
Manufacturer of Precision Cutters

Datta G. Gholba
Mobile : 9822881939

4/5/6, Parvati Towers, 82, Parvati, Pune - 411 009
Tel./Fax : 020 24440379,
Email : dattaghola@vsnl.net



100 % freedom from stress & hypertension,
hormonal imbalance, migraine, problems related obesity
& Digestion, weight management, sleeplessness,
body aches & pains, gynac problems and many more.....

Venue: Gandhi Bhavan, kothrud, pune

By Accupressure,magnetotherapy,yoga
and correct information about what food not to eat

LIFE WITHOUT MEDICINE

CALL US 9689 301818/9822 301818
from 10.00am to 4.00pm
Sessions on sat./sun. from 10.00am - 4.00pm

EMAIL - varsha@midasremedy.com
VISIT US AT www.midasremedy.com